

**शासकीय कर्मचाऱ्यांस अत्युत्कृष्ट कामानिमित्त आगाऊ
वेतनवाढ मंजूर करण्याबाबत**


**महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
परिपत्रक क्र. आवेवा-२००७/प्र.क्र.१५१/०७/आठ,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक :- १.९.२००७**

पहा :- शासन परिपत्रक क्र. आवेवा-२००६/प्र.क्र.२०८/०६/आठ, दि.१४.१२.२००६
शासन निर्णय क्र. सीएफआर-१२९३/९५३/प्र.क्र.१६/९३/१३, दि.२६.७.१९९४

परिपत्रक :- प्रशासकीय पुनर्रचना समितीने शिफारस केल्याप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांना/कर्मचाऱ्यांना त्यांनी सेवेत असताना सातत्याने केलेल्या अत्युत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ/वेतनवाढी मंजूर करण्याबाबतची योजना दि.२६.६.१९७० च्या परिपत्रकान्वये अंनलात आली आहे. या योजने संबंधी तपशीलवार सूचना आणि कार्यपध्दती दि.११.२.१९७४ च्या आदेशान्वये प्रसृत करण्यात आल्या आहेत. दरम्यानच्या कालावधीत वेळोवेळी यासंबंधी विविध सूचना, मार्गदर्शक तत्वे/सुधारणा करण्यात आल्या असून त्याबाबत सर्वसमावेशक एकत्रित सूचना दि.१४.१२.२००६ च्या परिपत्रकान्वये प्रसारित करण्यात आल्या आहेत. सदर सूचना, मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन सक्षम प्राधिकाऱ्यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना/कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ/वेतनवाढी मंजूर करणे अपेक्षित आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना अत्युत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याबाबत सविस्तर सूचना प्रसारीत केलेल्या असतांनाही काही मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना अत्युत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतनवाढी देण्याच्या योजनेची कार्यवाही दक्षता पूर्वक केली जात नाही. विशेषतः शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, गट 'ड' मधील शासकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आगाऊ वेतनवाढ/वेतनवाढी मंजूर करण्यात येत नाहीत. तरी सर्व मंत्रालयीन विभागांच्या सचिवांनी आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यासंदर्भातील प्रकरणांचा आढावा घ्यावा व त्यांच्या अधिकार क्षेत्रातील (खुद्द व क्षेत्रीय आस्थापनेवर) व त्यांच्या प्रशासकीय विभागाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रातील आगाऊ वेतनवाढी मंजूरीच्या प्रस्तावावरील कार्यवाही तातडीने पूर्ण करावयाची दक्षता घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(सतीश त्रिपाठी)

अपर मुख्य सचिव (सेवा),
महाराष्ट्र शासन

प्रत,

सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, मंत्रालय, मुंबई